

निलेखित/बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकीय  
विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: वाहन-२०१३/प्रक्र.३१/१३/विनियम

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय मुंबई- ४०० ०३२.

तारीख: २० सप्टेंबर, २०१३.

वाचा —

१) शासन परिपत्रक, वित्त विभाग, (१) क्रमांक: डीएसपी-१०९१/प्र.४ /विनियम, दिनांक १८.६.१९९१.

(२) विअप्र-१०००/प्र.क्र.३१/२००१/विनियम, दिनांक १५.६.२००१.

परिपत्रक

संदर्भीय परिपत्रकांन्वये निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय वाहनांची लिलावाने विक्री करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. निलेखित वाहनांची विल्हेवाट/विक्री करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. आता शासनाच्या असे निर्देशनास आले आहे की, प्रशासकीय विभागांकडून अशी निलेखित वाहने परिवहन सेवेकडे पाठविण्यात येतात. तरी, अशा निलेखित, बंद वाहनांच्या विक्रीबाबत प्रशासकीय विभागांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. प्रशासकीय विभागांनी विक्रीशिवाय पडून असलेली निलेखित वाहने दि.३० सप्टेंबर, २०१३ पूर्वी नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, वरळी, मुंबई यांच्या कार्यालयात विक्रीसाठी जमा करावीत. नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा हे एक अपवाद म्हणून यावेळी या सर्व वाहनांची लिलावाने विक्री करून, विक्रीने जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करतील.

२. वित्त विभागाच्या दि. १९ जून, १९९१ च्या परिपत्रकानुसार निर्लेखित/भंगार वाहनांची विल्हेवाट लावणे/विक्री करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून अशी वाहने, दि.३० सप्टेंबर, २०१३ नंतर कोणत्याही परिस्थितीत शासकीय परिवहन सेवा, वरळी या कार्यालयात पाठविण्यात येऊ नयेत. दि.३० सप्टेंबर, २०१३ नंतर अशा वाहनांची विल्हेवाट लावणे / विक्री करण्याची कार्यवाही संबंधित विभागाने करावयाची आहे.
३. निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निर्लेखित वाहनांची विक्री करणे बंधनकारक राहिल.
४. परिवहन सेवेकडून बंद पडलेल्या वाहनांच्या निर्लेखनाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन सदर वाहनांच्या निर्लेखनाचे आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावेत.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९२०१२३९५८०८०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(उ.र.दहिफळे)

अवर सचिव

प्रति,

१. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०,
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०,
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
५. राज्यपालांचे सचिव,
६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

७. उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव,
८. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
९. सर्व विधानमंडळ सदस्य,
१०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
११. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१,
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ,
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
१६. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई,
१७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
१८. प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४,अधिदान व लेखा कार्यालय आवार,मुंबई,
२०. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
२२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई,
२३. प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, पुणे/नागपूर/औरंगाबाद/अकोला/अमरावती/ठाणे/नाशिक/ सोलापूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४००० ०५१,
२४. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
२५. उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग,कोकण भवन,नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती,
२६. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा,कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती,
२७. सर्व उप कोषागार अधिकारी,
२८. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख,
२९. सर्व विभागीय आयुक्त

३०. सर्व जिल्हाधिकारी,
३१. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१,
३२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
३३. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
३४. संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१,
३५. बहूजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-४०० ००१,
३६. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ० २०,
३७. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४,
३८. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई,
३९. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०० ००२,
४०. नॅशनलस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१,
४१. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,
४२. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, दादर, मुंबई — ४०० ०२८,
४३. वित्त विभागातील सर्व कार्यासने,
४४. निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.
४५. \*\*पत्राव्दारे.